

The Board of Directors of our Company at its meeting held on November 12, 2025 has taken on record the basis of allotment of Equity Shares approved by the designated Stock Exchange, being BSE and has allotted the Equity Shares to various successful applicants. The Allotment Advice Cum Refund Intimation will be dispatched to the address of the investors as registered with the depositories. Further, instructions to the SCSBs have been dispatched / mailed for unblocking of funds and transfer to the Public Issue Account on or before November 12, 2025. In case the same is not received within ten days, Investors may contact the Registrar to the Issue at the address given below. The Equity Shares allotted to the successful allottees shall be uploaded on November 13, 2025 for credit into the respective beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. The Company is in the process of obtaining the listing and trading approval from BSE and the trading of the Equity Shares is expected to commence trading on November 14, 2025.

Note: All capitalized terms used and not defined herein shall have the respective meanings assigned to them in the Prospectus dated October 31, 2025 filed with the Registrar of Companies, Ahmedabad ("RoC").

INVESTORS, PLEASE NOTE

The details of the allotment made has been hosted on the website of the Registrar to the Issue, MAASHITLA SECURITIES PRIVATE LIMITED at website: www.maashitla.com

TRACK RECORD OF BOOK RUNNING LEAD MANAGER: The BRLM associated with the Issue has not handled any public issues so far.

All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the Issue quoting full name of the first/ sole applicants, serial number of the application form, number of shares applied for and Bank Branch where the application had been lodged and payment details at the address of the Registrar given below:

LEAD MANAGER TO THE ISSUE	REGISTRAR TO THE ISSUE	COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER
<p>SOBHAGYA CAPITAL OPTIONS PRIVATE LIMITED SEBI Registration Number: INM000008571 Address: C-7 & 7A, Gate No. 01, Hosiyery Complex, Phase-II Extension Noida - 201 305, Uttar Pradesh, India Tel No: +91 7836066001 Email Id: mb@sobhagyacap.com Investors Grievance Id: delhi@sobhagyacap.com Website: www.sobhagyacapital.com Contact Person: Mr. Rishabh Singhvi CIN: U74899DL1994PTC060089</p> 	<p>MAASHITLA SECURITIES PRIVATE LIMITED Address: 451, Krishna Apra Business Square, Netaji Subhash Place, Pitampura, Delhi- 110 034 Tel. Number: 011-47581432 Email: ipo@maashitla.com Website: www.maashitla.com Contact Person: Mr. Mukul Agrawal SEBI Registration No.: INR00004370 CIN No: U67100DL2010PTC208725</p> 	<p>Mrs. Sneha Dhaval Shah Company Secretary and Compliance Officer Address: Survey no. 63/2, Plot No. 2, Rajkot, Gondal Highway, Pipaliya, Gondal, Rajkot-360 311, Gujarat, India. Email: cs@tixnatools.com Contact No.: +91 9687693344 Website: www.tixnatools.com</p>  <p>Investors can contact the Company Secretary and Compliance Officer or the Registrar to the Issue in case of any pre-issue or post-issue related grievances, grievances including non-receipt of letters of allotment, non-credit of allotted equity shares in the respective beneficiary account, non-receipt of refund orders or non-receipt of funds by electronic mode, etc. For all Issue related queries and for redressal of complaints, investors may also write to the LM.</p>

Date: November 13, 2025
Place: Rajkot

For Shining Tools Limited
SD/-
Vipulbhai Laljibhai Ghonia
Managing Director
DIN: 06511100

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES ON LISTING OR THE BUSINESS PROSPECTS OF SHINING TOOLS LIMITED.

Disclaimer Shining Tools Limited has filed the Prospectus with Registrar of Companies, Ahmedabad on October 31, 2025 and thereafter with SEBI and the Stock Exchanges. The Prospectus is available on the website of BSE Limited at [https:// www.bseindia.com](https://www.bseindia.com) and on the websites of the BRLM, Sobhagya Capital Options Private Limited at www.sobhagyacapital.com and Investors should note that investment in Equity Shares involves a high degree of risk and for details relating to the same, please see "Risk Factors" beginning on page 31 of the Prospectus.

The Equity Shares have not been and will not be registered under U.S. Securities Act of 1933, as amended ("the Securities Act") or any state securities laws in the United States, and unless so registered, and may not be offered or sold within United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and in accordance with any applicable U.S. state securities laws. The Equity Shares are being offered and sold outside the United States in "offshore transactions" in reliance on Regulations under Securities Act and the applicable laws of each jurisdiction where such offers and sales were made. There will be no public offering in the United States.

NAGPUR MUNICIPAL CORPORATION, NAGPUR

NOTICE INVITING TENDER

Commissioner NMC invites e-tenders for the **CONSTRUCTION OF BAJIRAO SAKHARE KIDS LIBRARY, ASHINAGAR NAGPUR.**

This E-Tender can be downloaded by the Bidder from the e-tendering Portal (www.mahatenders.gov.in) The terms and conditions of e-tenders are available on the e-tendering Portal (www.mahatenders.gov.in) Amount put to Fee Tender: **Rs. 4,20,93,646/-**. Last Date of Submission : **20.11.2025 upto 5.00 pm.**

Executive Engineer
(Education Department),
NMC, Nagpur

इंडियन बैंक Indian Bank

Corporate Office, Chennai

Indian Bank, a leading Public Sector Bank, has floated an RFP for Printing and Delivery of 5,00,000 numbers of QR Code Affixed Standoe Kits for a period of 3 Years.

Interested parties may refer Bank's Website: <https://www.indianbank.bank.in/tenders/GeM> portal for details.

Bilcare Research

Bilcare Limited

Address : 301, Kamal Kunj, 8 Shivaji Housing Society, Pune - 411016
Ph. No.: + 91 20 6600 7559 / 8484883639 Email : fd@bilcare.com

Notice is hereby given to the public deposit holders of Bilcare Limited who have not yet submitted their original Fixed Deposit Receipts to the Company. You are requested to send your Original Fixed Deposit Receipts duly discharged by all the holders by affixing the revenue stamp and signing on the reverse side (by all Holders including Joint Holders, if any) at the above address along with:

1) A self-attested copy of PAN card ; and
2) Bank Account details (cancelled cheque or copy of first page of pass book)

For Bilcare Limited

Sagar R. Baheti
Company Secretary

Place : Pune
Date : November 14, 2025

PUBLIC ANNOUNCEMENT

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION DIRECTLY OR INDIRECTLY, OUTSIDE INDIA.

Udaan Industries

UDAAN PAPER INDUSTRIES LIMITED

Our Company was incorporated as "Sunny Steels Private Limited" on May 14, 1986, under the provisions of the Companies Act, 1956, pursuant to a Certificate of Incorporation issued by Registrar of Companies, Gwalior, Madhya Pradesh. Pursuant to a Special Resolution passed by the shareholders at the Extraordinary General meeting held on December 24, 2021, the name of our Company was changed from "Sunny Steels Private Limited" to "Udaan Paper Industries Private Limited" vide a fresh certificate of incorporation dated January 21, 2022, issued by the Registrar of Companies, Gwalior. Subsequently, our Company was converted from private limited to public limited, pursuant to special resolution passed by the shareholders of the Company at the Extraordinary General Meeting held on January 25, 2025 and the name of our Company was changed from "Udaan Paper Industries Private Limited" to "Udaan Paper Industries Limited" vide fresh certificate of incorporation dated February 11, 2025 issued by the Registrar of Companies, Central Processing Centre. The Corporate Identification number of our Company is U70100MP1986PLC003414.

Registered Office: 445 & 446, Sector 3, Dhar, Pithampur, Madhya Pradesh, India, 454777.
Contact Person: Payal Gulani, Company Secretary & Compliance Officer
Tel No: +91-9669338888 | **E-mail:** udaan@udaanindustries.com | **Website:** <https://www.udaanindustries.com>

OUR PROMOTERS : SAPAN BAKLIWAL, YASH BAKLIWAL AND SHUBHANGI JAIN

INITIAL PUBLIC OFFER OF UPTO 30,72,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10/- EACH (THE "EQUITY SHARES") OF UDAAN PAPER INDUSTRIES LIMITED ("OUR COMPANY" OR "UPLI" OR "THE ISSUER") AT AN ISSUE PRICE OF ₹[●] PER EQUITY SHARE FOR CASH, AGGREGATING UP TO ₹[●] LAKHS ("PUBLIC ISSUE") OUT OF WHICH [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10 EACH, AT AN ISSUE PRICE OF ₹[●] PER EQUITY SHARE FOR CASH, AGGREGATING ₹[●] LAKHS WILL BE RESERVED FOR SUBSCRIPTION BY THE MARKET MAKER TO THE ISSUE (THE "MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE PUBLIC ISSUE LESS MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. ISSUE OF [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10 EACH, AT AN ISSUE PRICE OF ₹[●] PER EQUITY SHARE FOR CASH, AGGREGATING UPTO ₹[●] LAKHS IS HEREIN AFTER REFERRED TO AS THE "NET ISSUE". THE PUBLIC ISSUE AND NET ISSUE WILL CONSTITUTE 29.91% AND [●]% RESPECTIVELY OF THE POST- ISSUE PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

THE PRICE BAND AND THE MINIMUM BID LOT WILL BE DECIDED BY OUR COMPANY IN CONSULTATION WITH THE BRLM AND WILL BE ADVERTISED IN ALL EDITION OF FINANCIAL EXPRESS (A WIDELY CIRCULATED ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER) AND ALL EDITION OF JAM SATTA (A WIDELY CIRCULATED HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER, AND ALL EDITION OF HAMARA SWARAJ, A REGIONAL NEWSPAPER (HINDI BEING THE REGIONAL LANGUAGE OF INDORE WHERE OUR REGISTERED OFFICE IS LOCATED), AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE BID/ISSUE OPENING DATE AND SHALL BE MADE AVAILABLE TO THE SME PLATFORM OF BSE ("BSE SME") FOR THE PURPOSE OF UPLOADING ON THEIR WEBSITE.

In case of any revision in the Price Band, the Bid/Issue Period shall be extended for at least three additional Working Days after such revision of the Price Band, subject to the total Bid/Issue Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar circumstances, our Company, for reasons to be recorded in writing extend the Bid/Issue Period for a minimum of three Working Days, subject to the Bid/Issue Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band, and the revised Bid/Issue Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges by issuing a press release and also by indicating the change on the website of the BRLM and at the terminals of the Members of the Syndicate and by intimation to Designated Intermediaries and Sponsor Bank.

The Issue is being made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b)(i) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended ("SCRR") read with Regulation 253 of the SEBI ICDR Regulations, as amended, wherein not more than 50% of the Net Issue shall be allocated on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs", the "QIB Portion"), provided that our Company may, in consultation with the Book Running Lead Managers, allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations ("Anchor Investor Portion"), of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price. In the event of under-subscription, or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the Net QIB Portion. Further, 5% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis only to Mutual Funds, and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIBs, including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Issue Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5% of the Net QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining Net QIB Portion for proportionate allocation to QIBs. Further, not less than 15% of the Net Issue shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Bidders and not less than 35% of the Net Issue shall be available for allocation to individual investors who applies for minimum application size in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Issue Price. Further, Equity Shares capital will be allocated on a proportionate basis to Eligible Employees applying under the Employee Reservation Portion, subject to valid Bids. All potential Bidders (except Anchor Investors) are required to mandatorily utilize the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process providing details of their respective ASBA accounts, and UPI ID in case of RiBs using the UPI Mechanism, if applicable, in which the corresponding Bid Amounts will be blocked by the SCSBs or by the Sponsor Bank under the UPI Mechanism, as the case may be, to the extent of respective Bid Amounts. Anchor Investors are not permitted to participate in the Issue through the ASBA process. For details, see "Issue Procedure" beginning on page 307 of the Draft Red Herring Prospectus.

This public announcement is made in compliance with pursuant to regulation 247 of the SEBI ICDR Regulation, 2018, which states that the DRHP filed with the SME Platform of BSE Limited (BSE SME) shall be made available to the public for comments, if any, for a period of at least 21 days, from the date of such filing by hosting it on the website of the BSE at www.bseindia.com, and the website of the Company at <https://www.udaanindustries.com>, and at the website of BRLM i.e. Seren Capital Private Limited at www.serenecapital.in. Our Company hereby invites the members of the public to give their comments to BSE SME, to Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLM at their respective addresses mentioned below. All comments must be received by BSE SME and/or our Company and/or BRLM in relation to the Issue on or before 5 p.m. on the 21st day from the aforesaid date of filing the DRHP with BSE SME.

Investments in Equity and Equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in this Issue unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Issue including the risks involved. The Equity Shares issued in the Issue have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the Draft Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited to the section "Risk Factors" beginning on page 24 of the Draft Red Herring Prospectus.

Any decision to invest in the Equity Shares described in the DRHP may only be made after the red herring prospectus ("Red Herring Prospectus") has been filed with the RoC and must be made solely on the basis of such Red Herring Prospectus as there may be material changes in the Red Herring Prospectus from the DRHP The Equity Shares, when offered, through the Red Herring Prospectus, are proposed to be listed on SME Platform of BSE Limited.

For details of the main objects of the Company as contained in its Memorandum of Association, see "History and Corporate Structure" on page 138 of the DRHP. The liability of the members of the Company is limited. For details of the share capital and capital structure of the Company and the names of the signatories to the Memorandum of Association and the number of shares subscribed by them see "Capital Structure" on page 65 of the DRHP.

BOOK RUNNING LEAD MANAGER TO THE ISSUE	REGISTRAR TO THE ISSUE	COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER
<p>SEREN CAPITAL Elevate Your Potential</p> <p>SEREN CAPITAL PRIVATE LIMITED Address: Office no. 601 to 605, Raylon Arcade, Kondivita, J.B. Nagar, Mumbai, Maharashtra - 400059 Tel. No.: +91-22-46011058 Email: info@serenecapital.in Investor Grievance Email: investor@serenecapital.in Website: https://serenecapital.in/ Contact Person: Akun Goyal / Deepak Soni SEBI Regn. No. INM000013156</p>	<p>BIGSHARE SERVICES PRIVATE LIMITED Address: Pinnacle Business Park, Office no S6-2, 6th floor, Mahakali Caves Road , Next to Ahura Centre, Andheri East Mumbai, Mumbai, Maharashtra-400093 Telephone: 022 - 6263 8200 Email: ipo@bigshareonline.com Investor Grievance Email: investor@bigshareonline.com Website: www.bigshareonline.com Contact Person: Mr. Babu Rapheal C SEBI Registration Number: INR000001385 CIN: U99999MH1994PTC076534</p>	<p>Payal Gulani UDAAN PAPER INDUSTRIES Limited Address: 445 & 446, Sector 3, Dhar, Pithampur, Madhya Pradesh, India, 454777 Tel. No.: +91-9669338888 Email: udaan@udaanindustries.com Website: https://www.udaanindustries.com</p> <p>Investors can contact our Company Secretary and Compliance Officer, Lead Managers or Registrar to the Issue, in case of any pre issue or post issue related problems, such as non-receipt of letter of allotment, non-credit of allotted equity shares in the respective beneficiary account, non-receipt of refund orders and non-receipt of funds by electronic mode etc.</p>

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DRHP.

Place: Indore
Date: November 13, 2025

UDAAN PAPER INDUSTRIES LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to undertake an initial public offer of its Equity Shares and has filed the DRHP dated November 12, 2025 with BSE SME. The DRHP is available on the website of BSE at www.bseindia.com and on the website of the BRLM, i.e. Seren Capital Private Limited at www.serenecapital.in and the website of our Company at <https://www.udaanindustries.com>. Potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see the section titled "Risk Factors" beginning on page 24 of the DRHP. Potential investors should not rely on the DRHP filed with BSE SME for making any investment decision.

The Equity Shares offered in the Issue have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933 (the "U.S. Securities Act") or any state securities laws in the United States, and unless so registered, and may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold only outside the United States in offshore transactions in reliance on Regulation S and the applicable laws of the jurisdictions where those offers and sales are made. There will be no public offering of the Equity Shares in the United States.

For Udaan Paper Industries Limited
On behalf of the Board of Directors
SD/-
Payal Gulani
Company Secretary and Compliance Officer

AdBaaz

IL&FS | Private Equity

IL&FS INVESTMENT MANAGERS LIMITED

CIN : L65999MH1986PLC147981
Registered Office: The IL&FS Financial Centre, C-22, 'G' Block Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051
Website: www.iimlindia.com Tel : 022 2653 3333 Fax : 022 2653 3056 Email : investor.relations@ilfsindia.com

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

(₹ in lakhs except for EPS)

Particulars	Quarter Ended 30.06.2025 (Unaudited)	Quarter Ended 31.03.2025 (Unaudited)	Quarter Ended 30.06.2024 (Unaudited)	Year Ended 31.03.2025 (Audited)
Total Income from Operations (net)	889.03	1,503.00	996.18	4,663.97
Net Profit/(Loss) for the period (before tax and Exceptional items)	43.31	864.16	(197.17)	1,452.06
Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items)	43.31	864.16	(197.17)	1,452.06
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	23.01	1,266.81	(372.01)	1,413.12
Total Comprehensive Income/(Loss) for the period	26.42	2,221.92	(238.04)	2,582.99
Equity Share Capital	6,280.85	6,280.85	6,280.85	6,280.85
Earnings Per Share (Face Value of ₹ 2/- each) Basic and Diluted	0.03	0.39	(0.11)	0.42

Note :

(1) The aforesaid consolidated financial results of IL&FS Investment Managers Limited (the "Holding Company" or "the Company"), its subsidiaries (the Holding Company and its subsidiaries together constitute the "Group") and jointly controlled entities for the quarter ended June 30, 2025 along with comparative quarter have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the Company at its meeting held on November 13, 2025 in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The consolidated financial results for the quarter ended June 30, 2025 have been reviewed by the Statutory Auditors of the Company

(2) The consolidated financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34 - Interim Financial Reporting, notified under Section 133 of the Companies Act 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules 2015, as amended from time to time and other accounting principles generally accepted in India

(3) Figures for the quarter ended March 31, 2025 are balancing figures between the audited figures in respect of the full financial year ended March 31, 2025 and the unaudited published year to date figures upto third quarter ended December 31, 2024 which were subjected to a limited review by the Statutory Auditors of the Company

(4) As per requirements of Indian Accounting Standard (Ind AS) 108 on 'Operating Segments', based on evaluation of financial information for allocation of resources and assessing performance, the Group has identified a single segment i.e. providing asset management services and other related services. As such, there are no separate reportable business or geographical segments as per Ind AS 108

(5) The Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India, has vide its letter dated October 1, 2018 initiated investigation by Serious Fraud Investigation Office (SFIO) against Infrastructure Leasing & Financial Services Limited (IL&FS), the IL&FS or Ultimate Holding Company and its subsidiaries (including the Company) under Section 212(1) of the Companies Act, 2013. On December 3, 2018, MCA on the directions of the National Company Law Tribunal, Mumbai (NCLT) has implemented various Group Companies of IL&FS (which includes the Company) as Respondents to the Petition filed by them on October 1, 2018. The Company has received the "Summary of Charges" sent by the Ministry of Corporate Affairs through IL&FS, based on which the Ultimate Holding Company has submitted the necessary response

(6) The terms of most of the existing funds managed or advised by the Holding Company and few of its subsidiaries are approaching the end of their extended terms in the near future. As a result, the Group did not generate significant fee income during the quarter ended June 30, 2025, apart from project revenue from one subsidiary, which was relatively low

Management expects that the future income from the remaining funds under management and Project revenues, along with the liquid assets held by the Group as of June 30, 2025, will be adequate to meet the Group's current and future obligations over the next 12 months. Based on this expectation, management believes that the use of the going concern assumption in preparing the Group's consolidated financial results remains appropriate

The IL&FS Board has been working on a resolution plan, with a view to enable value preservation for stakeholders of IL&FS Group. The resolution plan, inter alia, involves sale of assets/businesses/ companies owned by IL&FS. In this regard, the IL&FS Board has on December 21, 2023 invited a public Expression of Interest (EOI) for sale of its entire stake in the Company. In response to the EOI, few prospective bidders have shown interest and the process is underway

(7) The above is an extract of the detailed format of year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites at <http://www.nseindia.com/> and <http://www.bseindia.com/>. The same are also available on the Company website at : <http://www.iimlindia.com/financials.aspx>

(8) Additional Information on Standalone Financial Results is as below :

(₹ in lakhs)

Particulars	Quarter Ended 30.6.2025 (Unaudited)	Quarter Ended 31.03.2025 (Unaudited)	Quarter Ended 30.6.2024 (Unaudited)	Year Ended 31.03.2025 (Audited)
1 Total Revenue	144.67	310.76	96.88	904.78
2 Profit before tax	(22.69)	100.91	(311.53)	(156.37)
3 Profit after tax	(22.69)	65.16	(334.07)	(217.71)

(9) The Group has 6 Subsidiaries and 1 Jointly Controlled Entities as at June 30, 2025


(10) The financial results of its Joint Venture IL&FS Milestone Realty Advisors Private Limited has been prepared on the basis that it does not continue as a going concern

(11) The Management is currently in the process of reviewing and assessing the recoverability of unbilled revenue pertaining to one of the Company's subsidiaries. This review is being undertaken in consultation with the subsidiary's management based on ongoing communications with the concerned parties. Appropriate actions, including recognition of any provision or write-off, if required, will be undertaken by the Management upon completion of this assessment at the earliest

(12) Previous year numbers are regrouped/reclassified wherever necessary

For the Order of the Board
SD/-
Chitrnanjan Singh Kahlon
Chairman

Mumbai, November 13, 2025



 <h2 style="margin: 0;">कर्नाटका बँक ली.,</h2> <p style="font-size: small;">मुम्बई काँग्रेस बैंक, भारता सर्वत्र सीआयएन-एल५१९०१२०६३४२२४पीएलसी००११२८.</p>	 <p style="font-size: x-small;">Certification ISO 9001 Quality Management System Issued on March 2014</p>	<h2 style="margin: 0;">स्थावर मिळकतीची विक्री सूचना</h2>
असेित विकृकी सनिखमंड राखाः मुंबई, र म कान्हा, ई-ड्राफ्ट, डि मेन्गुसिलिज, प्लॉट क्र. सी-१७ आणि सी-१७, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, पार्क (पेट्र), मुंबई-४०००४१. 	दूर : ०२२-३५०००८०१/३५१४४४४२/३५०८२५५८ वेबसाईट : www.karnatakabank.com	ई-मेल : mumbaiarm@ktbkbank.com सीआयएन-एल५१९०१२०६३४२२४पीएलसी००११२८.

१०.१२.२०२५ रोजीस स्थावर मिळकतींची विक्री सूचना

निवेशन: केंद्राधीन आणि शिंदी आणि सरसे सामान्य नागरिकांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील उद्देशाने मिळवून घेण्यात येणाऱ्या प्रश्नांकडे लक्ष घ्यावे. प्राथमिक अधिकारी (ज्यवर्ग/संकेतिकृत) या तपशील घाली नमुद आहे) यानी ज्यवर्ग केंद्रा घेताला त्या केंद्राकडे वीत. ला धकीत सह त्यावरिल व्याज आणि पारित्यव्यवस्था समुत्कीरिता खालील उद्देशाने वेळेंस **०१.१.२०२५** रोजी **ये आहे येथे आहे, ये काही आहे येथे आहे आणि ये आहे जसे आहे** त्यावर विक्री करण्यत येणार आहे.

तपशील खालीलप्रमाणे: राखीव किंमत आणि इसारा अनमत रकम तपशील खालीलप्रमाणे आणि इसारा अनमत रकम **०१.१.२०२५** रोजीस किंवा **पूर्वी ४.००** या. खाल्याचे (न्याये तपशील खाली दिले आहेत) अंनलार्न मिमन भरणा करावया.

क्र.	राखेचे नाव	कर्मदार / हमीदारांचे नाव आणि पत्ता	उर्वरित धक्की रु. मध्ये	मिळकतीचे वर्णन	राखीव किंमत (रु.)	लिवाय वेळ	देय करिता तपसिल ईश्वर खाते क्र./ आयएफएससी कोड
१	मुंबई कॉपीरिट फायनान्स	(१) मे. आकां स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, प्रतिनिधी संचालक: ए) श्री. हर्षित अमरीश राहा आणि बी) श्री. सुरज पुजारी यादव, पत्ता : ऑफिस नं. १, गजानन कृपा, तळमजला, चंदवारकर क्रांति रोड, कमथेनु बागोवली, बोरोवली (पश्चिम), मुंबई - ४०००१२. (२) श्री. हर्षित अमरीश राहा, पत्ता : ऑफिस नं. १, गजानन कृपा, तळमजला, चंदवारकर क्रांति रोड, कमथेनु सोसायटी (पश्चिम), मुंबई - ४०००१२ तसेच पत्ता : बी/४०२, ४ वा मजला, प्रदाय हॉटेस्ट सोसायटस लिमिटेड, ओप. चीअर सायबरक गाईन, एल.टी. रोड, मुंबई - ४०००१२. (३) श्री. सुरज पुजारी यादव, पत्ता : ऑफिस नं. १, गजानन कृपा, ग्राउंड फ्लोर, चंदवारकर क्रांति रोड, कमथेनु सोसायटी, बोरोवली (पश्चिम), मुंबई - ४०००१२. (४) मे. आयास स्टील प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी, प्रतिनिधी संचालक: ए) श्री. हर्षित अमरीश राहा आणि बी) श्री. सुरज पुजारी यादव, पत्ता : १०५, द गॅमिंग व्हिसेन वे, ए फे रोड, गोंडवली, ऑफ वेल्थी एक्सप्रेस हाव्से, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००१३.	रु. ३८,८१,०९,८८८.२४ (रुपये अठराशे कोटी एकोणव्वद लाख नऊ हजार अठराशे अठसह आणि चौवीस पैसे) म्हणजे रु. १५,१५,६४,८३६.२४ अंतिम ओडी खाते क्र. ०९७०००१००१३५०१ त्यासह पुढील व्याज ०१.१२.२०१३, रु. १,५१,२२,३५८.०० अंतिम निषेधित विल खाते क्र. ०९७००३१०००५०७०१, रु. २,८८,११,१०५.०० अंतिम निषेधित विल खाते क्र. ०९७००३१०००५८०८१, रु. २,१८,६५,५००.०० अंतिम निषेधित विल खाते क्र. ०९७००३१०००५४०१, रु. ५,१४,३८,०७०.०० अंतिम निषेधित विल खाते क्र. ०९७००३१०००५१००१, रु. २,२६,१४,१८८.०० अंतिम निषेधित विल खाते क्र. ०९७००३१०००५११०१, रु. ३,२३,१७,११३.०० अंतिम निषेधित विल खाते क्र. ०९७००३१०००५१२०१, रु. १,४७,३८,८६५.०० अंतिम निषेधित विल खाते क्र. ०९७००३१०००५१३०१, रु. १,६१,४१,१८१.०० अंतिम निषेधित विल खाते क्र. ०९७००३१०००५१४०१, रु. १,६१,३१,६३३.०० अंतिम निषेधित विल खाते क्र. ०९७००३१०००५१५०१, रु. १,८५,४८,३१९.०० अंतिम निषेधित विल खाते क्र. ०९७००३१०००५१६०१, ३१.१०.२०१५ पासून भविष्यातील व्याजासह, तसेच कर्नाटक बँक लिमिटेड बँक कॉपीरिट फायनान्स राखेला देय असलेले खर्च.	मासवता क्र. १ - संपूर्ण भाग व औद्योगिक मूखंड, एकूण क्षेत्रफळ ५१,८५० चौ. मी., स्वतंत्र नोंद असलेला, सर्व्हे क्र. १३४, हिस्सा क्र. ३१, सर्व्हे क्र. १३५, हिस्सा क्र. २, ४, ५ व ८ व ९, सर्व्हे क्र. १३९, हिस्सा क्र. २, सर्व्हे क्र. १४०, हिस्सा क्र. १, ३ व ४, सर्व्हे क्र. १४१, हिस्सा क्र. ४, सर्व्हे क्र. १४६, हिस्सा क्र. ३बी, सर्व्हे क्र. १४७, हिस्सा नं. ३बी, तालुका सुभाषड, जिल्हा रायचड. मालमतेची व्हड: पूर्व - मोकळा मूखंड, पश्चिम - मोकळा मूखंड, उत्तर - सीएसएस स्टील प्लांट, दक्षिण - सीएसआय स्टील प्लांट.	रु. ₹५,७१,००,०००/- रु. ₹५,७१,००,०००/- ताब्याची तारीख/ताब्याचा प्रकार :- सांकेतिक कडवा ₹७.०५.२०१३ रोजी कडवा घेतला.	स. ११.४० ते स. ११.४० पर्यंत रु. ₹२५,०००/- स. ११.४० ते स. ११.४० पर्यंत रु. ₹२५,०००/-	आरटीजीएस खाते क्र. ५१२३५००१००००१०१, कर्नाटक बँक लि., मुंबई कॉपीरिट फायनान्स शाखा, आयएफएससी कोड - केएआरबी००००७९
२	परवीं शाखा	(१) मे. जेएसीएस स्टील, त्याचे मालक श्रीम. जयंती पिनाकी सारंगी यांच्या द्वारे प्रतिनिधित्व पत्ता येथे: ए-१३१, पहिला मजला, शांती इंडस्ट्रियल इस्टेट, सोरोजिनी येथील डॉ नायडू रोड, तांबे नगर, मुलुंड, मुंबई - ४०००८०. (२) श्री. जयंती पिनाकी सारंगी, श्री. पिनाकी सारंगी यांच्या पत्नी (३) श्री. मुनीश रंजन सारंगी, श्रीम. पार्वती सारंगी यांचा मुलगा, क्रमांक २ आणि ३ चा पत्ता येथे: फ्ल्ट क्र. ६०२, ६ वा मजला, सायप्रस व्हिलिज, वसंत गाईन, एलबीएस मार्ग, मुलुंड पश्चिम, मुंबई - ४०००८०. क्र. २ आणि ३ चा पत्ता येथे:- १३१, १ला मजला, शांती इंडस्ट्रियल इस्टेट, डॉ सरोजिनी नायडू रोड, तांबे नगर, मुलुंड, मुंबई - ४०००८०.	रु. १,२०,०३,८०३.६५ (रुपये एक कोटी तीन लाख व्याजहजार आठशे वीस आणि पाचहत्त पैसे पाच) म्हणजेच रु. ७,३८,७०,९५५.०० पौएफएलटी खाते क्र. ५१२०००१८०००३१५०१ अंतिम व्याज रु. १०.०६.२०१५ पासून व्याज अधिक खर्च रु. १,०९,३१,१११.०० पौएफएलटी खाते क्र. ५१२०००१८०००३३००१ अंतिम व्याज रु. १०.०६.२०१५ पासून व्याज अधिक खर्च आणि रु. ३,९६,५८४.७० पौएफएलटी खाते क्र. ५१२०००१८०००३३१०१ अंतिम व्याज रु. १०.०६.२०१५ पासून भविष्यातील व्याजासह अधिक खर्च कर्नाटक बँक लिमिटेड - परवीं शाखा	गाला क्रमांक १३१, पहिला मजला येथील औद्योगिक मासमन , मो.ब. ४८० चौरस फूट - ४४.६१ चौरस मीटर कोर्ट क्षेत्रफळ शांती औद्योगिक विभागासमोर को ऑपिटीव्ह सोसायटी लिमिटेड, सोरोजिनी - नायडू रोड, मुलुंड - (पश्चिम), मुंबई - ४०००८० चे सर्व ते भाग आणि विभाग. श्री. जयंती पिनाकी सारंगी यांच्या मालकीचे. मालमतेच्या सीमा: पुरव्हकडून: गाला क्रमांक १३०, पश्चिमेकडून: गाला क्रमांक १३२, उत्तरेकडून: गाला क्रमांक १२४, दक्षिणेकडून: पॅरेस.	रु. ₹१,००,८०,०००/- रु. ₹०,०८,०००/- ताब्याची तारीख/ताब्याचा प्रकार :- सांकेतिक कडवा २८.०६.२०१४ रोजी तांबा घेतला.	स. १२.०० ते स. १२.०० पर्यंत रु. ₹०,०००/-	आरटीजीएस खाते क्र. ५१२३५००१००००१०१, कर्नाटक बँक लि., मुंबई परवीं शाखा, आयएफएससी कोड - केएआरबी००००५१२
३	कांदिवली पूर्व शाखा	(१) श्री. किशोर बी चौधरी ए.पी. भूरागराम चौधरी (पुत्र); (२) श्री. कमला केसरागर चौधरी (पुत्री). किशोर बी चौधरी दोन्ही येथे निवासित केले आहेत: ई/५०१, ऑर्किडकन्वेलक, नाहर अमूर शांती सखीविहार रोड, वांदरा नगर, चांदिवली,पुर्व, मुंबई ४०००७९,दुधेवेही येथे संशोधित आहेत: संगतिनायक, ठाणे रोडम नं. १९, सेक्टर ११,कोरारखेणे, नवी मुंबई ४०००७९;	रु. २,४३,४४,५१२.६७ (रुपये दोन कोटी चैवीस लाख चौकोचाकडी हजार आठशे एकवीस आणि सावहत्त पैसे पाच) पौएएसओ खाते क्र. ७७०७००००००८००१ अंतिम सह भविष्यातील व्याजासह रु. १६.०५.२०१२ पासून अधिक खर्च कर्नाटक बँक लिमिटेड - ठाणे	“संगत निवास” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रो हाऊस क्रमांक ४९ येथे एकूण कोर्ट क्षेत्रफळ मो.ब. १४५८ चौरस फूट आहे, बांधलेले क्षेत्रफळ मो.ब. ११४४ चौरस फूट, हे प्लॉट क्रमांक ४९ च बांधलेले आहे, जे सेक्टर १७, कोरारखेणे, नवी मुंबई येथे स्थितचे सर्व ते भाग आणि विभाग. श्री. किशोर बी. चौधरी यांच्या मालकीचे आहे. मालमतेच्या सीमा: पुरव्हकडून: रो हाऊस क्रमांक ४८, पश्चिमेकडून: रो हाऊस क्रमांक ४८, दक्षिणेकडून: प्रवेशद्वार.	रु. ₹३,९६,१५,०००/- रु. ₹३,९६,१५,०००/- ताब्याची तारीख/ताब्याचा प्रकार :- सांकेतिक कडवा २९.०६.२०१९ रोजी तांबा घेतला.	दु. ३.२० ते दु. ३.४० पर्यंत रु. ₹०,०००/-	आरटीजीएस खाते क्र. ५१२३५००१००००१०१, कर्नाटक बँक लि., कांदिवली शाखा, आयएफएससी कोड - केएआरबी००००१०
४	ठाणे शाखा	(१) श्रीम. शशी ब्रह्मदेव सिंग श्री. ब्रह्मदेव सिंग यांच्या पत्नी; (२) श्री. ब्रह्मदेव सिंग, श्री. राघवेंद्रप्रताप सिंग यांचा मुलगा; (३) श्री. सुभाष बी सिंग, श्री ब्रह्मदेव सिंग, यांचा मुलगा; सर्वांचा पत्ता येथे: फ्ल्ट क्र. १३०६, १३ वा मजला, इमारत क्र. ४, फेज तखखड, “सिद्धान्त”, पोखरण रोड क्र. २, माजिवड, ठाणे (पश्चिम)-४००६०७. (१) मे. साई कन्स्ट्रक्शन, त्याचे मालक श्री. ब्रह्मदेव सिंग यांचे द्वारे प्रतिनिधित्व; पत्ता येथे: गोपीनगर, पोखरण रोड क्र. २, पोल क्र. १६ जवळ, ठाणे -४००६०७, २) श्री. ब्रह्मदेव सिंग, श्री. राघवेंद्रप्रताप सिंग यांचा मुलगा; (३) श्रीम. शशी ब्रह्मदेव सिंग, श्री. ब्रह्मदेव सिंग यांच्या पत्नी; ३) रु आणि ३ यांचा पत्ता: फ्ल्ट क्र. १३०६, १३ वा मजला, इमारत क्र. ४, फेज तखखड, “सिद्धान्त” पोखरण रोड क्र. २, माजीवड, ठाणे (पश्चिम) -४००६०७.	रु. १,३१,३६,६६५.४९ (रुपये एक कोटी एकतीस लाख चौवीस हजार एकशे पाचहत्त आणि एकोणकोणव्वद पाच पैसे पाच) म्हणजेच रु. १,३१,३८,७८२.६४ टीएफएल/सी क्र.७७०७००१६०००११००१ अंतिम सह भविष्यातील व्याजासह रु. ११.०६.२०१२ पासून आणि रु. ६,६७,३८२.८५ अंतिम टीएफएल/सी क्र.७७०७००१६०००१२०१ सह भविष्यातील व्याजासह रु. ३१.०५.२०२२ पासून अधिक खर्च कर्नाटक बँक लिमिटेड - ठाणे पौएसओडी खाते क्र. ७७०७००००६०००८००१ अंतिम रु. ३५,०१,०१७.९४ रुपये पत्नीस लाख दोन हजार सतरा आणि ची-व्याणवट पैसे फक्त) अधिक रु. ११.२०१५ पासूनचे भविष्यातील व्याज अधिक कर्नाटक बँक लिमिटेड - ठाणे शाखा, यांचे देय असलेले खर्च	फ्ल्ट क्र. १३०६, मो.ब्यापित ६३.९१ चौ. मी. चढई क्षेत्र, १३ व्या मजल्यावर (व्यासह ११.९५ चौ. मी. चढई क्षेत्र) फेज तखखड, इमारत क्र. ४, माथे “सिद्धान्त” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉम्प्लेक्समध्ये पोखरण रोड क्र. २, माजीवड, ठाणे (पश्चिम) प्लॉटरवर बांधकामित,सर्व्हे क्र. २८१/१, २८२/भाग आणि महाल्ल गावाचा २८३/भाग, माजीवड, तालुका आणि जिल्हा ठाणे चे ते सर्व भाग आणि विभाग, श्री. शशी ब्रह्मदेव सिंग यांच्या मालकीचे. मिळकतीच्या सीमा: पूर्वेला: फ्ल्ट क्र. १३०५; पश्चिमेकडून: मोकळे; उत्तरेकडून: रस्ता; दक्षिणेकडून: मोकळे.	रु. ₹७७,५०,०००/- रु. ₹८,७५,०००/- ताब्याची तारीख/ताब्याचा प्रकार :- सांकेतिक कडवा ०१.०७.२०२४ रोजी घेतला.	दु. ०१.२० ते दु. १.४० पर्यंत रु. ₹१०,०००/-	आरटीजीएस खाते क्र. ७७०३५००१००००१०१, कर्नाटक बँक लि., मुंबई ठाणे शाखा, आयएफएससी कोड - केएआरबी००००७७०
५	नेरुळ पूर्व शाखा	(१) श्री. मे. टीप कसेइस, त्यांच्या भागिदाराद्वारे सारंगिकारम:- (२) श्री. चंद्र भुषण सिंग आणि बी) श्री. रविंद्र उदयभान शंकोकर, पत्ता येथे: कार्नाल व. ६१२, जे. के. चॅम्स सीएसएस लि., प्लॉट क्र. ७६, सेक्टर ४, १७, वाशी, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र - ४००७०३. (२) श्री. चंद्र भुषण सिंग, श्री. विजय बहादुर सिंग यांचा मुलगा. (३) श्री. रविंद्र उदयभान शंकोकर, श्री. उदयभान संपतराव शंकोकर यांचा मुलगा, (४) श्री. भारती रविंद्र शंकोकर, श्री. रविंद्र उदयभान शंकोकर यांची पत्नी, क्र. ३ आणि ४ पत्ता येथे: फ्ल्ट क्र. १००९, मधुबन सीएसएसएल., प्लॉट क्र. २५, सेक्टर क्र. ६, एरोली, ठाणे, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०८. (५) श्री. पुजा सिंग, श्री. चंद्र भुषण सिंग यांची पत्नी, क्र. २ आणि ५ पत्ता येथे: फ्ल्ट क्र. ६०२, पसावदान सीएसएस, प्लॉट क्र. ८५, सेक्टर क्र. २९, गोल्ड क्रॅन्ड हाय स्कूलचा जवळ, वाशी, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र - ४००७०३. (६) श्री. गिरी रत्ना सिंग, श्री. गिरी रत्ना सिंग, श्री. गिरी रत्ना सिंग, श्री. गिरी रत्ना सिंग यांची पत्नी, क्र. ५ आणि ६ पत्ता येथे: फ्ल्ट क्र. २५, माकेन, माकेन क्लब जवळ, इंदोरी, मध्य प्रदेश-४५२०१८.	(१) रु.१,३६,३९,७५२.०२ रुपये एक कोटी छत्रास लाख एकोणचौदाश हजार सातशे बावन्न पैसे आणि फक्त दोन पैसे म्हणजेच, पौएसओडी खाते क्रमांक ६३७७००१००००२०१ अंतिम रु.८६,६४,६३१.०० आणि दिनांक ०१.०७.२०२३ पासून भविष्यातील व्याजासह, पौएसओडी खाते क्रमांक ६३७७००१००००६०१ अंतिम रु.२४,५३,११४.८४ आणि दिनांक ११.०६.२०१३ पासून भविष्यातील व्याजासह आणि दिनांक ०१.०७.२०२३ पासून भविष्यातील व्याजासह आणि दिनांक ०१.०७.२०२३ पासून भविष्यातील व्याजासह, अधिक कर्नाटक बँक लिमिटेडला देय असलेले खर्च अधिक दिनांक कर्नाटक बँक लिमिटेडला देय असलेले खर्च - नवी मुंबई - नेरुळ पूर्व शाखा	श्री. रविंद्र उदयभान शंकोकर यांच्या मालकीचे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमधील आणि नोंदीनुसार जिल्हा आणि उप-जिल्हा ठाणे मधील रेकनू गाव ऐरोली, तालुका आणि जि. ठाणे मधील प्लॉट क्र. २५, सेक्टर ६ वरील जमिन मो.ब्यापित २०००.३७ चौ. मी.टीस वरील बांधकामित रविहारीस मिळकत धारक फ्ल्ट क्र. १००१, मो.ब्यापित १७५५.०० चौ.फूट व्हॉल्ट अप क्षेत्र, १० वा मजला, मधुबन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र. २५, सेक्टर ६, एरोली, नवी मुंबई-४००७०६, मिळकतीच्या सीमा:पूर्वेला: मोकळे, पश्चिमेला: मोकळे, उत्तरेला: पॅरेस, दक्षिणेला: मोकळे.	रु. ₹१,३२,३९,०००/- रु. ₹३,२३,२००/- ताबा तारीख/ताब्याचा प्रकार :- सांकेतिक कडवा ११.११.२०२३ रोजी कडवा घेतला	दु. २.२० ते दु. २.४० रु. ₹१०,०००/-	खाते क्रमांक:- ६३७३५००१००००१०१, कर्नाटक बँक लिमिटेड, नवी मुंबई - नेरुळ पूर्व शाखा, आयएफएससी कोड - केएआरबी००००३७०
		(६) श्री. मे. टीप कसाइड इंडिविजुअल इंडिया प्रा. लि., त्याच्या संचालक द्वारे सारंगिकारम:- (७) श्री. रविंद्र उदयभान शंकोकर, बी) श्री. चंद्र भुषण सिंग, सी) श्री. पुजा सिंग, डी) श्री. गिरी रत्ना सिंग आणि ३) सी. दिव्या रत्ना सिंग, पत्ता येथे: कार्नाल व. ६१२, जे के चॅम्स सीएसएस लि., प्लॉट क्र. ७६, सेक्टर ४, १७, वाशी, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र-४००७०३; (२) श्री. रविंद्र उदयभान शंकोकर, श्री. उदयभान संपतराव शंकोकर यांचा मुलगा, पत्ता येथे: फ्ल्ट क्र. १००९, मधुबन सीएसएसएल., प्लॉट क्र. २५, सेक्टर क्र. ६, एरोली, ठाणे, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०८; (३) श्री. चंद्र भुषण सिंग, श्री. विजय बहादुर सिंग यांचा मुलगा; (४) श्री. पुजा सिंग, श्री. चंद्र भुषण सिंग यांची पत्नी, क्र. ३ आणि ४ पत्ता येथे: फ्ल्ट क्र. ६०२, पसावदान सीएसएस, प्लॉट क्र. ८५, सेक्टर क्र. २९, गोल्ड क्रॅन्ड हायस्कूल जवळ, वाशी, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र-४००७०३; (५) श्री. गिरी रत्ना सिंग, श्री. भापु प्रकाश सिंग यांचा मुलगा; (६) श्री. दिव्या रत्ना सिंग, श्री. गिरी रत्ना सिंग यांची पत्नी, क्र. ५ आणि ६ पत्ता येथे: फ्ल्ट क्र. २५, माकेन, माकेन क्लब जवळ, इंदोरी, मध्य प्रदेश-४५२०१८.	(सी) रु.०७.२०२३ पासून ओडी खाते क्रमांक ६३७७००१००००१०१ अंतिम रु.१४,७८,००४.८६ रुपये चौंदा लाख अठ्ठाव्हातर हजार चार आणि अठ्ठावीस पैसे फक्त, कर्नाटक बँक लिमिटेड - नवी मुंबई - नेरुळ पूर्व शाखेचे भविष्यातील व्याजासह, अधिक कर्नाटक बँक लिमिटेड - नवी मुंबई - नेरुळ पूर्व शाखेचे देय खर्च				
		(सी) १.०७.२०२३ पासून ओडी खाते क्रमांक ६३७७००१००००१०१ अंतिम रु.१४,७८,००४.८६ रुपये चौंदा लाख अठ्ठाव्हातर हजार चार आणि अठ्ठावीस पैसे फक्त, कर्नाटक बँक लिमिटेड - नवी मुंबई - नेरुळ पूर्व शाखेचे भविष्यातील व्याजासह, अधिक कर्नाटक बँक लिमिटेड - नवी मुंबई - नेरुळ पूर्व शाखेचे देय खर्च					

नगरा मतेच्या विमोचनकारितामुळे वेळेच्या संश्लेषात अर्धव्या कालावधीत १३ उप-कालात (८) च्या तालुकीकडे कर्जदार/गहाणवटदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.)

विक्रीच्या तपशिलावर अटी आणि शर्तीतला क्रमांक कर्नाटक आणि <https://karnatakabid.com/auction/notification> मधील "आंकडान नोटिसेत" मधला अन्वय लिहीत चा संदर्भ घ्यावा. सदर ई-लिखित १५.१२.२०२० रोजीत <https://auctionbazaar.com/> वर सरील अड्डेवित्त वेळीत ५ मिनिटांच्या अभ्यासाने विलगाराला घेण्यात येणार आहे. इच्छुक बोलीदारांनी <https://auctionbazaar.com/> येथे लक्ष्ये नाना वीरणीकृत करणे आणि विनायक्य युक्त आयादी आणि पासवर्ड मिळवणे आवश्यक आहे आणि ऑनलाइन प्रतिक्षण म्हणजेच ई-लिखिताचे ऑनलाइन प्रतिक्षण (०९.१२.२०२० रोजी तालुकेत) सचे पुर्वकटारात आहे। आंकडा ई-१, ६-३-१०००/१/१, ११ मजाला, नगर २वी, उभा हाराबाद हाऊस, रायचवकर रोड, सोमाजीनगर, हाराबाद-५०००८३, संपर्क क्र.: ८३००९८६८६ (शिवाय) / ०२००९८६८० (सतीत/निलेगा), ईमेल: contact@auctionbazaar.com / support@auctionbazaar.com यांच्यावर संपर्क घ्यावे.

स्थायर मिळकतीची विक्री सूचना



हिट किट ग्लोबल सोल्युशन्स लिमिटेड

सीआयएन : एल७०१००एमएच१९८८पीएलसी०४९९२९

नॉंद. (का.) कार्यालय क्र. ३१३१ / बी, रुस्तमजी ईज झोन, लक्ष्मी सिंग कॉम्प्लेक्स, मालाड (पश्चिम), मुंबई - ४०००६४

टेलि. क्र. : ०२२-४९६९६७३९ ईमेल : hitkit.global@gmail.com वेबसाईट : www.hitkitglobal.com

०२२

सप्टेंबर ३०, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (अलिप्त)

नोव्हेंबर १२, २०२५ रोजी घेतलेल्या त्यांच्या सभेमध्ये कंपनीचे संचालक मंडळाने सप्टेंबर ३०, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (अलिप्त)ला मंजुरी दिली.

निष्कर्ष सह अहवाल <https://www.hitkitglobal.com/financial-results.php> येथे कंपनीची वेबसाईटवर पोस्ट केले आहे आणि क्युआर कोड स्कॅन करून मिळवता येईल.

टिपा : वरील माहिती सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्कलोजर रिव्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०२१५ च्या रेग्युलेशन ३३ सहवाचता रेग्युलेशन ४७ (१) च्या अनुपालनात आहे.



संचालक मंडळासाठी आणि च्या वतीने

हिट किट ग्लोबल सोल्युशन्स लिमिटेड

सही/-

प्रेमलता पुरोहित

अध्यक्ष (डीआयएन: ०७८४६०२०)

ठिकाण : मुंबई

दिनांक : १२/११/२०२५

किर्ती इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड

सीआयएन क्र. : एल९९९९एमएच९९७४पीएलसी०१७८२६
नॉंदणीकृत कार्यालय : २०२, ए-विंग, बिल्डिंग क्र. ३, राहुल मित्तल इंडस्ट्रियल इस्टेट, सर एम. व्ही. रोड,
अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०५९,

३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेली तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरिशिक्त वित्तीय निष्कर्ष						
३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेली तिमाहीकरिता लेखापरिशिक्त वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा						
(रु. लाखात - प्रति शेअर माहिती वाढवून)						
एमसीएसः क्रिप्ट कोड : केआयआरटीआयआयएनव्ही	तपशील	संपलेली तिमाही		संपलेले अर्ध वर्ष		संपलेले वर्ष ३१-मार्च-२०२५
		३०-सप्टेंबर-२०२५	३०-जून-२०२५	३०-सप्टेंबर-२०२४	३०-सप्टेंबर-२०२४	
		अलेखापरिशिक्त		अलेखापरिशिक्त		
१	प्रर्वतनातून एकूण उत्पन्न	₹४.०८	२२.९१	₹१.१७	३६.९९	२३.५४
२	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादाल्पेक्ष आणि/किंवा अनन्य साधारण बाबी पूर्व)	(२१८.३७)	(२७.३८)	(२२५.९१)	(२४५.७६)	७०.८८
३	कार्पुर्व कालावधी करिता निव्वळ नफा (अपवादाल्पेक्ष आणि/किंवा अनन्य साधारण बाबी पूर्व)	(२१८.३७)	(२७.३८)	(२२५.९१)	(२४५.७६)	७०.८८
४	करपश्चात कालावधी करिता निव्वळ नफा (अपवादाल्पेक्ष आणि/किंवा अनन्य साधारण बाबी पश्चात)	(२२०.२०)	(२७.८९)	(२२९.४५)	(२४८.०९)	६५.९०
५	कालावधी करिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा (कर पश्चात) आणि इतर इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	(२२०.२०)	(२७.८९)	(२२९.४५)	(२४८.०९)	६५.९०
६	समभाग भांडवल	₹,१००.००	₹,१००.००	₹,१००.००	₹,१००.००	₹,१००.००
७	प्रति शेअर प्राप्त (प्रत्येकी रु. ५/- चा) मूलभूत आणि सौम्यिकृत	(१.००)	(०.९३)	(१.०४)	(१.१३)	०.३०

टिपा:

- (१) बल्लि किनारा १० नोवेंबर, २०२५ रोजी संपलेल्या वॉल्चा समन्वये लोकार्पणस्थिती समिती द्वारे पुरावाकाला करणवत आणि संचालक मंडळाद्वारे मंजूरित झाली.
- (२) समिती सल्लागार समन्वये गुंतलेले आणि एड एम्स १० नुसार येथे वेळेचे अडवलावये वाढणारे नाही आहे.
- (३) मणील कालावधीच्या आडवाही चालू कालावधीच्या गटवलेली पुढी करण्यासाठी येथे आवश्यक तिथे पुरस्मिति आणि/किंवा पुरस्मिति केली आहे.
- (४) कंपनीची वित्ति किंवा पयसीसम स्टफ एक्सचेंज केड साडय केली आहे आणि कंपनीची वेबसाईट www.kirtinivestments.in वर उल्लेख आहे.
- (५) ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेली तिमाही १० नुसार कालावधीत त्हास प्रकट झाली प्रलंबिती नाही.



किर्ती इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड सार्वजनिक
सही/-
निपून नितीन केडियन
संचालक
डिआयएन क्र. : ०२३५६०१८

मुंबई, १३ नोव्हेंबर, २०२५

मला स्कॅन करा!

आयएल अँड एफएस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स लिमिटेड

सीआयएन : L65999MH1986PLC147981
 नोंदणीकृत कार्यालय : दी आयएल अँड एफएस फायनान्शियल सेंटर, सी - २२, 'जी' ब्लॉक, वांद्रे - कुर्ता संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१.
 वेबसाइट : www.ilindia.com टेल : ०२२-२५५३ ३३३३ फॅक्स : ०२२ - २५५३ ३०५५ ई-मेल : investor.relations@ilfindia.com

दि. ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या एकत्रित
वित्तीय निष्कर्षाचा सारांश

(रु. लाखांत, ईपीएस वगळता)

तपशील	३०.०६.२०२५ रोजी संपलेली तिमाही (अंतेखापरीक्षित)	३१.०३.२०२५ रोजी संपलेली तिमाही (अंतेखापरीक्षित)	३०.०६.२०२४ रोजी संपलेली तिमाही (अंतेखापरीक्षित)	३१.०३.२०२५ रोजी संपलेले वर्ष (अंतेखापरीक्षित)
परिचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	८८९.०३	१,५०३.००	९९६.१८	४,६६३.९७
वर्षाकरिताचा निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादामक बाबीपूर्व)	४३.३१	८६४.१६	(१९७.९७)	१,४५२.०६
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामक बाबीपरचात)	४३.३१	८६४.१६	(१९७.९७)	१,४५२.०६
कारपरचात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादामक बाबीपरचात)	२३.०१	१२६६.८१	(३७२.०१)	१,४१३.१२
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न /(तोटा)	२६.२२	२२२१.९२	(२३८.०४)	२,५८२.९९
समभाग भांडवल	६,२८०.८५	६,२८०.८५	६,२८०.८५	६,२८०.८५
उत्पन्न प्रति शेअर				
(दर्शनी मूल्य प्रत्येकी रु.२/-)				
मूलभूत व सौम्यीकृत	०.०३	०.३९	(०.११)	०.४२

टीपा :

- (3) आरएसएंड एफएस इन्वेस्टमेंट्स लिमिटेड (होलिंग्स) कंपनी किंवा कंपनी, तिच्या उपायगाऱ्या (होलिंग्स) कंपनी व तिच्या उपकंपन्या एकत्रितपणे झूट म्हणून संस्थापित। आणि संस्थापक निवर्तित संस्थांचे ३० जून २०२५ रोजी संपलेल्या माहितीकारिताचे एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे तुलनात्मक तिलाहीसह लेखापरीक्षण समितीने पुरावायोजन केले आहे व तत्परचात कंपनीचा संचालक मंडळाने १३ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत सेबी (financials) अखिलेखाने अंड डिसक्लॉअर (फायरमॅन्स) खुलेपणे, २०१५ च्या नियम ३३ च्या संदर्भात त्यांना मंजुरी दिली आहे. दि. ३० जून २०२५ रोजी संपलेल्या माहितीसाठी एकत्रित वित्तीय निष्कार कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षाकर्त्या पुरावायोजन केले आहेत.
 - (4) एकत्रित वित्तीय निष्कार हे कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ सहायकाच कंपनी (भारतीय सेवा मानक) नियम, २०१६ वेळेवरील सुधारित केल्ल्यानुसार तसेच भारतात संस्थाधारणारे स्वीकृत अन्य लेखा धोरणांतर्गत अधिसूचित भारतीय लेखा मानक - ३४ - अंतर्गत वित्तीय अहवाल याअंतर्गत विहित मान्यता व गणन धोरणालगत तयार करण्यात आले आहेत.
 - (5) ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या तिथीच्या आकडे हे ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या पूर्वी आर्थिक वर्षाच्या संदर्भात लेखापरीक्षित आकड्यांशी ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिथच्या तिमाही/वैधानिक अलेखापरीक्षित प्रकाशित राह्याच्या आकड्यांमधे सुतुन सापळणारे आहेत, ज्यांचा कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी मर्यादित आढावा घेतला होता.
 - (6) संसाधनपेचे वाटप आणि कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी तिथी माहितीच्या मूल्यांकनावर आधारित कामकाज विभागांतर्गत भारतीय लेखा मानक (आयएनडी एस) १०८ च्या आवश्यकतांनुसार, समुहाने एकच विभाग ओळखला आहे म्हणजेच मातमत्ता व्यवस्थापन सेवा आणि इतर संबंधित सेवा प्रदान करणे. त्यामुळे, आयएनडी एस १०८ नुसार कोणतेही वेगळे अहवाल देण्यायोग्य व्यवसाय किंवा मोलात्मक विभाग नाहीत.
 - (7) भारत सरकारच्या विषयक व्यवहार मंत्रालयाने (एमपीए) १ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या पत्राद्वारे कंपनी कायदा, २०१३ च्या कलम २१२(१) अंतर्गत इन्फ्रस्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्सियल सर्व्हिसेस लिमिटेड (आयएल अँड एफएस) (आयएल अँड एफएस या अलिप्टेड होलिंग्स कंपनी आणि त्यांच्या उपकंपन्या (कंपनीं)ह) यांच्याविषयी पूर्ण फारमगण तपास कार्यालय (एसएफआयओ) द्वारे चौकशी सुरू केली आहे. ३ डिसेंबर २०१८ रोजी, राहुल कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई (एसएलएच) च्या निर्देशानुसार एससी व्ही आयएल अँड एफएस यांच्या विविध समूहांच्या (ज्यामध्ये कंपनीचा समावेश आहे) १ ऑक्टोबर २०१८ रोजी दाखल केलेल्या याचिकेकरीता म्हणून समाविष्ट आहे. कंपनीला आयएल अँड एफएस द्वारे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने प्राप्त केलेल्या शुल्कांचा सांठा प्राप्त झाला आहे, ज्याचा आधारे अलिप्टेड होलिंग्स कंपनीने आढावात्मक प्रतिसाद देऊन केला आहे.
 - (8) होलिंग्स कंपनी आणि तिच्या काही उपकंपन्यांद्वारे व्यवस्थापित किंवा साधू दिलेल्या सध्याच्या बहुतेक निधींचा वित्तांतरिता कालावधी नजीकच्या भविष्यात संतत येत आहे. परिणामी, ३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिथीमध्ये, एका उपकंपन्याकडून मिळालेल्या प्रकृत उतपत्त्याव्यतिरिक्त समुहाला कोणतेही सहाय्यक शुल्क उत्पन्न प्राप्त झालेला नाही, जे देखील तुलनेत कंपनी होत. व्यवस्थापनाला अर्धे आहे की उर्दीत व्यवस्थापनाखालील तिथी व प्रकृत उत्पत्तामधून मिळणारे भविष्यातील उत्पन्न, तसेच ३० जून २०२५ पर्यंत समूहाद्वारे असलेल्या तत्काल मातमत्ता पुढील १२ महिन्यांसाठी समुहाच्या वर्तमान व भविष्यातील जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी पुरेशा असतील. या अपेक्षेच्या आधारावर, व्यवस्थापनाच्या विश्वास आहे की समुहाचे एकत्रित आर्थिक निष्कर्ष तयार करताना वर्कवाढीचा वाटा ठेवण्याची गृहितक वापरणे योग्य आहे.
 - (9) आयएल अँड एफएस समुहाच्या माफगाच्या मालकांच्या विषयक सक्षम कारणांच्या दृष्टीने, आयएल अँड एफएस बोर्ड एका समाधान योजनेवर काम करत आहे. या समाधान योजनेत, इतर गोष्टींबरोबरच, आयएल अँड एफएसच्या मातमत्ता मालकांच्या/व्यवसाय/कंपन्यांची विक्री करणे समाविष्ट आहे. या संदर्भात, आयएल अँड एफएस बोर्डीने १३ डिसेंबर २०२३ रोजी कंपनीधीनगत त्यांचा संपूर्ण हिस्सा विकण्यासाठी सर्वजंबाज अजिबव्यक्ती व्यवस्थापन आमंत्रित केले होते. या औओआयला तपसविष्ट म्हणून, काही संभाव्य बोलीदारांनी स्वतःच्या दाखल आले आणि ती प्रक्रिया सध्या सुरू आहे.
 - (10) वित्त विषयाने हे देखील (सूची) व इतर विमोचन (आयएसएफआय) विषयाने, २०१५ च्या प्रविष्टिमान ३३ अंतर्गत स्टिक एक्सेचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या बर्षाअखेरीस वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्राप्ताच्या सांठा आहे. अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्राप्तर स्टिक एक्सेचेंजेस वेबसाइटवर <http://www.nseindia.com> व <http://www.bseindia.com> वर उपलब्ध आहे. कंपनीची वेबसाइट <http://www.iimindia.com/financials.aspx> वरील ते उपलब्ध आहेत.
 - (11) स्थायी निष्कारव्यतिरिक्त अतिरिक्त माहिती:

अ. क्र.	वर्ष	तथ्यशील	३०.०६.२०२५ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२५ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३०.०६.२०२४ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)
१	एकूण महसूल		(१४४.६७)	३१०.७६	९६.८८	९०४.७८
२	करपूर्व नफा		(२२२.६९)	२००.९१	(३११.५३)	(१५६.३७)
३	करपश्चात नफा		(२२.२९)	६५.१६	(३३४.०५)	(२१७.७४)

१. दि. ३०.०६.२०२५ रोजीनुसार समूहाच्या ६ उपकंपना व १ संयुक्त निर्बंधित घटक आहे.
१०. त्यांचे जाईल वॉच आयल अँड एक्झर माइन्सटो रिव्हली अँडब्रह्मचर्य प्रायव्हेट लिमिटेडचे वित्तीय निष्कर्ष हे अशा आधारवार तयार स्थितीनुसार जारी नावित.
११. कंपनीच्या उपकंपन्यांची कंकणीशी संबंधित व भरलेल्या महसुलाची वसुलीक्षमता व्यवस्थापन संचा तपासात आहे आणि त्याचे मूल्यांकन करत आहे. संबंधित पक्षांनी पुन्हा असलेल्या संपादावृत्ती, उपकंपनीच्या व्यवस्थापन्याची सल्लासमलल करून हे पुनरावलोकन केले जात आहे. आवश्यक असल्यास, या मूल्यांकनाची पूर्तता झाल्यानंतर, तरतूद वा बुक क्लोजिंग करणे यासह योग्य त्या कृती व्यवस्थापनाद्वारे तातडीने केल्या जातील.
- (१२) मागील वर्षाचे आकडे जिथे आवश्यक असतील तिथे पुन्हा-समूहीकृत/पुन्हा-वर्गीकृत केले आहेत.

संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे
सही/-
चित्रांजन सिंग कोहलोन
अध्यक्ष



मुंबई, दि. १३.११.२०२५